

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “सहसंचालक, गट-अ” संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२० ची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठसू-११२२/प्र.क्र.३३/का.१४२७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : - ३१ मे, २०२२.

शासन परिपत्रक

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “सहसंचालक, गट-अ” संवर्गात दिनांक ०१/०१/२०१९ ते दिनांक ३१/१२/२०१९ या कालावधीत नियमित पदोन्नती, सरळसेवा वा अन्य विहित मार्गाने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या “परिशिष्ट-अ” नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर ज्येष्ठतासूची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळण्याच्या अधिन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र.२७९७/२०१५ मध्ये दिनांक ४/८/२०१७ रोजी दिलेल्या निर्णया विरोधात राज्य शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ दाखल केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या पत्र क्रमांक: बीसीसी-२०१७/ प्र.क्र.३१२A/ १६-ब, दिनांक २९/१२/२०१७ च्या पत्रान्वये विधी व न्याय विभागाच्या सहमतीने पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ निर्णयाच्या अधीन राहून भरण्यात यावीत अशा सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदरहू सूचना विचारात घेऊन “सहसंचालक, गट-अ” संवर्गातील पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात “सहसंचालक, गट-अ” पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर “सहसंचालक, गट-अ” यांच्या सदरहू ज्येष्ठतासूचीत सुधारणा होऊ शकते.

३. अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “सहसंचालक, गट-अ” संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२० रोजीच्या तात्पुरत्या अतिरिक्त ज्येष्ठतासूची संदर्भातील काही वास्तविक चुका, त्रुटी अथवा आक्षेप असल्यास त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदन या परिपत्रकाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या कालावधीत संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना सादर करावे. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांनी प्राप्त झालेल्या निवेदनातील वस्तुस्थिती संबंधिताच्या उपलब्ध अभिलेखावरून तपासून सविस्तर अभिप्रायांसह निवेदन यथाशिघ्र शासनास पाठवावीत.

४. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी हे परिपत्रक व सोबतची तात्पुरती सेवाज्येष्ठतासूचीची प्रत संकेतस्थळावरून प्राप्त करून घेऊन “सहसंचालक, गट-अ” संवर्गातील संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी व तसे कळविल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत अभिलेखावर ठेवावी.

५. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर शासन परिपत्रक उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२२०५३११६४४१३७२१६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सोबत:- परिशिष्ट- “अ”

(प्र. ब. घाडगे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.
यांना विनंती करण्यात येते की, सदरहु ज्येष्ठतासूचीचे परिपत्रक व यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात यावी.
- २) निवड नस्ती.

परिशिष्ट-अ

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सह संचालक, गट-अ संवर्गातील अधिका-यांची दिनांक 1.1.2019 ते 31.12.2019 रोजीची
(Provisional Additional) तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे नांव	प्रवर्ग	जन्म दिनांक	संवर्गातील सेवेच्या नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	संवर्गातील ज्येष्ठता दिनांक/ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)
1	162	श्री.वि.शा.राणे	अज	07-05-1962	07-11-2019	प	01-02-2018	31-05-2020	सेवानिवृत्त
2	163	श्रीमती रु.ज.पाटील		16-07-1967	08-11-2019	प	17-02-2018	31-07-2025	
3	164	श्री.सु.ना.गवळी	इमाव	10-05-1969	05-06-2019	ना	05-06-2019	31-05-2027	

* ना - नामनिर्देशन

* प - पदोन्नती